

आदिवासी उपयोजना-तरतूद वितरण २००८-०९
१/६ च्या पुढील योजनेतर व योजनांतर्गत तरतूदी
वितरित करण्यास मंजूरी

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.४०/का-७
मंत्रालय विस्तार, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २० मे, २००८.

- वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१/का-७,
दिनांक ४.४.२००८ (योजनेतर)
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२/का-७,
दिनांक २५.४.२००८ (सामान्य शिक्षण) (योजनांतर्गत)
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.३/का-७,
दिनांक २.५.२००८ (तंत्र शिक्षण) (योजनांतर्गत)
४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.४/का-७,
दिनांक २३.४.२००८ (क्रीडा व युवक सेवा) (योजनांतर्गत)
५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.५/का-७,
दिनांक १५.४.२००८ (आरोग्य सेवा) (योजनांतर्गत)
६) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.६/का-७,
दिनांक १९.४.२००८ (पाणीपुरवठा व स्वच्छता) (योजनांतर्गत)
७) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.७/का-७,
दिनांक २३.४.२००८ (नगर विकास) (योजनांतर्गत)
८) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.८/का-७,
दिनांक १९.४.२००८ (मागासवर्गीयांचे कल्याण) (योजनांतर्गत)
९) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.९/का-७,
दिनांक ७.५.२००८ (कामगार व कामगार कल्याण) (योजनांतर्गत)
१०) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१०/का-७,
दिनांक १९.४.२००८ (महिला व बाल कल्याण) (योजनांतर्गत)
११) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.११/का-७,
दिनांक २३.४.२००८ (पीक संवर्धन) (योजनांतर्गत)
१२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१२/का-७,
दिनांक १९.४.२००८ (मृद व जलसंधारण) (योजनांतर्गत)
१३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१३/का-७,
दिनांक १९.४.२००८ (पशुसंवर्धन) (योजनांतर्गत)
१४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१४/का-७,
दिनांक १९.४.२००८ (मत्स्यव्यवसाय विकास) (योजनांतर्गत)
१५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१५/का-७,
दिनांक ८.५.२००८ (दुर्घटव्यवसाय विकास) (योजनांतर्गत)

- १६) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१६/का-७,
दिनांक २५.४.२००८ (वने) (योजनांतर्गत)
- १७) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१७/का-७,
दिनांक २३.४.२००८ (सहकार) (योजनांतर्गत)
- १८) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१८/का-७,
दिनांक २१.४.२००८ (स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना) (योजनांतर्गत)
- १९) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१९/का-७,
दिनांक २१.४.२००८ (अवर्षण प्रवण कार्यक्रम) (योजनांतर्गत)
- २०) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२०/का-७,
दिनांक २१.४.२००८ (संपूर्ण ग्रामीण रोजगार) (योजनांतर्गत)
- २१) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२१/का-७,
दिनांक २३.४.२००८ (आयाकट विकास) (योजनांतर्गत)
- २२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२३/का-७,
दिनांक २३.४.२००८ (विद्युत विकास) (योजनांतर्गत)
- २३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२४/का-७,
दिनांक २५.४.२००८ (अपारंपारिक उर्जा) (योजनांतर्गत)
- २४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२५/का-७,
दिनांक २५.४.२००८ (ग्रामीण व लघुउद्योग) (योजनांतर्गत)
- २५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२६/का-७,
दिनांक २०.५.२००८ (रस्ते व पूल) (योजनांतर्गत)
- २६) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अंदाज-१०.०८/प्र.क्र.१०२/२००८/अर्थसंकल्प-३,
दिनांक ३१ मार्च, २००८.
- २७) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अंदाज-१०.०८/प्र.क्र.१२५/२००८/अर्थसंकल्प-३,
दिनांक २२ एप्रिल, २००८.

शासन निर्णय :- मार्च, २००८ मध्ये विविध उपविकास शिर्षाखाली आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २००८-०९ साठी अर्थसंकल्पीत झालेल्या योजनेतर/योजनांतर्गत तरतूदी उक्त क्रमांक १ ते २४ मध्ये नमूद शासन निर्णयाच्ये संपूर्ण तरतूदी वितरित करून त्यापैकी १/६ तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आली होती.

२. महाराष्ट्र विनियोजन विधेयक २००८, क्रमांक ९ म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-८, दिनांक १७ एप्रिल, २००८ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे वित्त विभागाच्या वर नमूद दिनांक २२ एप्रिल, २००८ च्या शासन परिपत्रकाच्ये मार्च, २००८ च्या अधिवेशनात अर्थसंकल्पीत झालेली तरतूद मासिक खर्च विवरणपत्रानुसार खर्च करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिलेली असल्याने उक्त क्रमांक १ ते २५ येथे नमूद शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्रानुसार वित्त विभागाच्या दिनांक २२ एप्रिल, २००८ च्या शासन परिपत्रकात नमूद अटीच्या अधिन राहून १/६ च्या पुढील तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पात नवीनबाब विवरणाद्वारे अर्थसंकल्पीत झालेल्या योजनांच्या तरतूदी खर्च करण्यास या आदेशाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. तथापि, पुढील बाबीवरील अर्थसंकल्पीय तरतूदी वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय खर्च करता येणार नाहीत.

(अ) बाराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केलेल्या सर्व तरतूदी.

- (ब) केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा निधी व राज्य शासनाच्या हिश्याचा निधी हा केंद्र शासनाकडून निधी प्रत्यक्ष प्राप्त झाल्याशिवाय वितरित करता येणार नाही अशा तरतूदी.
- (क) भांडवली अर्थसंकल्प विहित पद्धतीने मंजूर झाल्याशिवाय महामंडळाच्या भांडवली अंशदानासाठी केलेल्या तरतूदी.
- (ड) विद्युत महामंडळ व त्या अंतर्गत असणा-या कंपन्या यांना देय अर्थसहाय्य, भाग भांडवल व कर्जाच्या तरतूदी.
- (इ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतीपोटी देय अर्थसहाय्याच्या तरतूदी.

३. मार्च-२००८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सन २००८-०९ साठी अर्थसंकल्पीत झालेल्या व संदर्भात नमूद क्रमांक १ ते २५ शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्यात आलेल्या तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे वितरीत करावयाची कार्यवाही करण्यात येत आहे. या तरतूदी नियंत्रक अधिकाऱ्यांना त्यांच्या सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेल्या नियंत्रक अधिकारी संकेतांकावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०५२०१४५६२६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


 (वि. स. ठाकुर)
 कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.(५ प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

अधिदान व लेखा अधिकारी, मंबई.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सर्व जिल्हा परिषद.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

उपसचिव (अर्थसंकल्प) समाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्राम विकास व जलसंधारण विभाग (बजेट/जल ४/स्वर्णजंयती/का-२३/का-२७/जल-७/अवर्षण प्रवण विकास), मंत्रालय, मुंबई.

उपसचिव (अर्थसंकल्प) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई

(कृषि / पशुसंवर्धन / मत्स्यव्यवसाय/दुग्धव्यवसाय)

उपसचिव (अर्थसंकल्प) सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग, मंत्रालय, मुंबई

उपसचिव (अर्थसंकल्प) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.

उपसचिव (अर्थसंकल्प), शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.(शालेय शिक्षण / क्रिडा)

उपसचिव (अर्थसंकल्प), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.(तंत्र शिक्षण/व्यवसाय शिक्षण)

उपसचिव (अर्थसंकल्प), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.(वने)

उपसचिव (अर्थसंकल्प), महिला व बाल कल्याण, मंत्रालय, मुंबई.

उपसचिव (अर्थसंकल्प), सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई (सहकार)

उपसचिव (अर्थसंकल्प), उद्योग उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई (उद्योग/उर्जा/अपारंपारिक उर्जा)

उपसचिव (अर्थसंकल्प), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

संचालक, शिक्षण (प्राथमिक / माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई.

संचालक, क्रिडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई.

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, वरळी, मुंबई-१८.

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, बांद्रा (पू), मुंबई.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य उर्जा विकास प्राधिकरण, मुंबई.

आयुक्त, कृषि महाराष्ट्र राज्य, पुणे

संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे.

आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई

विकास आयुक्त, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई

महासंचालक आरोग्य सेवा, मुंबई

सहसंचालक आरोग्य सेवा, पुणे

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई / वर्धा.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/ नाशिक/ अहमदनगर/ धुळे/ जळगांव/ अकोला/ अमरावती/ नागपूर/ चंद्रपूर/ नांदेड.

अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, ठाणे/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/नागपूर.

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, ठाणे.

संचालक, लेखा व कोषागरे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ६ वा माळा, विधानभवन, मुंबई.

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

विवरणपत्र-१

नियंत्रक अधिकारी व त्यांचे संकेतांक

अ. क्र.	नियंत्रक अधिकारी कोड	नियंत्रक अधिकारी
१	२	३
१	T0001	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
२	T0002	आयुक्त, समाजकल्याण, पुणे
३	T0003	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
४	T0004	उपसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
५	E0001	शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
६	W0002	संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
७	E0002	संचालक, क्रिडा व युवक सेवा, पुणे
८	T0008	महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई
९	T0009	सहसंचालक, अंधत्व निवारण कार्यक्रम, मुंबई
१०	R0003	अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण), पुणे
११	T0011	सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
१२	Y0011	संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
१३	F0001	संचालक, नगर रचना, पुणे
१४	T0014	सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१५	X0003	आयुक्त, बाल विकास सेवा योजना, कोकण भवन
१६	D0009	आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे
१७	D0001	आयुक्त, मत्स्यव्यवसाय विकास, मुंबई.
१८	C0014	प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर.
१९	T0019	सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
२०	T0020	प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
२१	T0021	सचिव (उर्जा), उदयोग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
२२	K0001	विकास आयुक्त (उदयोग), उद्योग संचालनालय, मुंबई.
२३	T0023	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर.
२४	D0002	आयुक्त, कृषि, पुणे
२५	D0004	आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, वरळी, मुंबई.
२६	T0026	सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक.
२७	T0027	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
२८	T0028	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड.
२९	T0029	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
३०	T0030	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदूर्ग

अ. क्र.	नियंत्रक अधिकारी कोड	नियंत्रक अधिकारी
३१	T0031	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
३२	T0032	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
३३	T0033	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली
३४	T0034	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
३५	T0035	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
३६	T0036	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद
३७	T0037	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी
३८	T0038	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड
३९	T0039	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड
४०	T0040	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद
४१	T0041	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना
४२	T0042	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर
४३	T0043	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली
४४	T0044	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया
४५	T0045	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा
४६	T0046	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
४७	T0047	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा
४८	T0048	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर
४९	T0049	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली
५०	T0050	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नासिक
५१	T0051	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
५२	T0052	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव
५३	T0053	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
५४	T0054	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार
५५	T0055	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती
५६	T0056	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
५७	T0057	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा
५८	T0058	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ
५९	T0059	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम
६२	T0062	उपसचिव, इंदिरा आवास योजना
६३	T0063	उप सचिव, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम
६४	T0064	उपसचिव (अर्थसंकल्प), आदिवासी विकास विभाग
६५	T0065	सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवतापृ हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे

अ. क्र.	नियंत्रक अधिकारी कोड	नियंत्रक अधिकारी
६६	I0046	अधिकारी अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे
६७	I0049	अधिकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, अमरावती
६८	I0047	अधिकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला
६९	I0057	अधिकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, चंद्रपुर
७०	I0018	अधिकारी अभियंता तथा प्रशासक, CADA, औरंगाबाद
७१	I0026	अधिकारी अभियंता तथा प्रशासक, CADA, अहमदनगर
७२	I0042	अधिकारी अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे
७३	T0102	अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, ठाणे
७४	T0103	अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, नाशिक
७५	T0104	अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, पुणे
७६	T0105	अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, अमरावती
७७	T0106	अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, नागपूर
७८	T0107	अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, औरंगाबाद
७९	I0076	अधिकारी अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव
८०	I0032	अधिकारी अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक
८१	I0043	अधिकारी अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर.
८२	H0044	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे
८३	H0028	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक
८४	H0030	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे
८५	H0041	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर
८६	H0031	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगांव
८७	H0043	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे
८८	H0039	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला
८९	H0042	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अमरावती
९०	H0036	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ
९१	H0027	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर
९२	H0032	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपुर
९३	H0029	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड
९४	H0058	अधिकारी अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई.
९५	H0056	अधिकारी अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर
९६	I0015	अधिकारी अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे.
९७	T0129	अधिकारी अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे.